



Date: 13.02.2024

To  
The General Manager - Operations,  
BSE Limited,  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
25th Floor, Dalal Street,  
Mumbai - 400 001  
Dear Sir/Ma'am,

Sub: Newspaper Advertisement of unaudited Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2024 and Quarter ended 30<sup>th</sup> June 2024.

Ref: Company Scrip Code: 530713

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed copies of newspaper advertisement published on Friday, 13<sup>th</sup> December 2024 regarding unaudited financial results for the Quarter ended 31st December, 2023 as published in Active Times (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) newspapers.

This Information is also made available at the website of Company at <https://ajel.in/investor-relations>.

This is for your information and records.

Thanking You,

for Ajel Limited

Srinivasa Reddy Arikatla  
Managing Director  
DIN: 01673552

---

### Ajel Limited

Regd. 106, Link Plaza Commercial Complex,  
New Link Rd, Oshiwara, Jogeshwari (W), Mumbai-400102  
☎ +91 22 2639 8888 • 📠 +91 22 6645 9888  
🌐 <http://www.ajel.in> • ✉ [info@ajel.com](mailto:info@ajel.com)  
CIN: L67120MH1994PLC076637

### Branches:

Hyderabad, Telangana, India  
Bengaluru, Karnataka, India  
Princeton, NJ, USA  
San Francisco, CA, USA





**PUBLIC NOTICE**  
 Notice is hereby given to the public that late MRS. VINODINI VINAYAK MORE was the owner of Flat No. 03, on Ground Floor, area admeasuring 23.23 Sq.Mtrs (Built up Area) in the building known as "SUBHI WELFARE SOCIETY" situated on land bearing Survey No. 57, H.No. Part, Revenue Village NILEMOR, situated at Nallasopara West, Tal. Vasai, Dist. Palghar. (herein after referred as "The Said Flat") AND her Husband MR. VINAYAK KRISHNA MORE. Passed away on 16/09/2012 AND MRS. VINODINI VINAYAK MORE. Passed away on 05/09/2014 and had left behind her daughter Mrs. SULA BHA VINAYAK MORE & Son MR. Ganesh Vinayak More.  
 On dated 08/02/2022 made Deed of Release Reg. No. Vasai 5-1994-202, in that Mrs. SULA BHA VINAYAK MORE as the Releasor and MR. GANESH VINAYAK MORE as the Releasee. After release deed MR. GANESH VINAYAK MORE become the sole legal heir and having all rights, title and interest in respect of the said flat and the Transferor wanted to Sale said flat. And there through this public notice I hereby inviting to public at large that If any person/s, association of person, entity, or any corporate/ non corporate body having any right, title, interest or claim against the said flat and shares shall sent their claims in writing to the under signed along with the documentary evidence in support of the said claim thereof within 15 days of the publication of the said notice failing which claim if any shall be deemed to have been waived off or unclaimed and no further claim be entertain.  
 Date: 13/12/2024  
 Sd/-  
 Arun Upadhyay  
 (Advocate High Court)  
 Add.: B/203, New Shivam Apartment, Kulpwad, Near, Borivali East, Mumbai 400066.

**PUBLIC NOTICE**  
 This is to inform/notice you that my Client MISS. AKSHATA THAKSEN KAWLE, has Purchased the below mentioned Flat premises from MR. AVINASH VITHAL GAIKWAD, as per Registered Agreement for Sale dated 26.11.2024 vide Registration No.BBE-3-23974-2024 dated 26.11.2024.  
 That below mentioned Flat was allotted to one SMT. MADHURI PANDURANG CHAUDHARI, who died on 26.12.2016 and their other legal heirs released their undivided share in favour of MR. ANKUSH PANDURANG CHAUDHARI as per Deed of Release dated 09.04.2018, vide registration No.BBE-4-3842-2018 dated 09.04.2018.  
 That as per the Agreement for Sale dated 24.09.2018, said MR. ANKUSH PANDURANG CHAUDHARI had sold the Flat No.110 to said MR. AVINASH VITHAL GAIKWAD and said Agreement has been registered before Joint Sub-Registrar Mumbai City bearing Registration No.BBE-5- 8791/2018, dated 24.09.2018.  
 So if any person/s, bank, society or company or legal heirs having any claims, rights, objections in respect of the below mentioned premises then submit it at my below address within 7 days from this notice, failing which, any claim/s, shall be considered as waived off/ abandoned given up or surrendered and are not binding on my client.  
**Description of the Property**  
 Flat No.110, adm. area 334 sq. ft., Carpet on 1st Floor, Khariprdey Co-Operative Housing Society Ltd., G. D. Amekar Marg, Near Rashtriya Mill Mazdoor Sangh, Parel Bhoiwada, Mumbai 400012, bearing C. S. No.660 of Parel Sewree Division.  
 Date: 13/12/2024  
 Sd/-  
 Adv. Ravindra K. Babar  
 Add: 13, Gohartaj Building, 221, Dr. B. A. Road, Hindmata, Dadar (E), Mumbai 400 014 Cell: 9870473357.

**PUBLIC NOTICE**  
 This is to inform the public at large that, Mr. Amritlal J. Vishwakarma, Mr. Pannalal J. Vishwakarma and Mr. Yagya Narayan Vishwakarma, were carrying on business as per partnership deed dated 15th December, 1992 under that name of M/S Industrial Lubricants Corporation at Industrial Gala, Unit No. 221, Hiranandani Industrial Estate, Kanjurmarg (West), Mumbai - 400042. This original partnership deal was lost/ misplaced. Further stated that, a deed of dissolution of partnership firm was made between three partners mentioned above on 10th January, 1997. As per this deed, the Industrial Gala, which is in the name of the firm shall be taken over by Mr. Amritlal J. Vishwakarma & transferred in his name on the dissolution of the said firm. Mr. Amritlal J. Vishwakarma died on 29th September, 2018 at Ganga Sewa Sadan Hospital & Trauma Centre, Varanasi, UP. Hence, the said Industrial Gala is being transferred to his immediate surviving legal heirs (1) Smt. Rajkumari Amritlal Vishwakarma (Wife) aged 64 years, (2) Mr. Vijayshankar Amritlal Vishwakarma (Son) aged 48 years, (3) Mr. Shivshankar Amritlal Vishwakarma (Son) aged 44 years, (4) Mr. Jayshankar Amritlal Vishwakarma (Son) aged 41 years.  
 If any person/s or Trust or Financial Institute having any claim, title, interest and / or legal rights on the abovesaid property, may contact / handover the same to above mentioned surviving legal heirs with all the concerned documents in writing within 8 (Eight) days of publication of this notice at Industrial Gala, Unit No. 221, Hiranandani Industrial Estate, Kanjurmarg (West), Mumbai - 400042 & also to The Hon. Chairman / Hon. Secretary at the Society Office at Hiranandani Industrial Estate, Kanjurmarg (West), Mumbai - 400042. Any claims received after 8 (Eight) days from the date of publication of this notice shall not be entertained.  
 Sd/-  
 Rajkumari A. Vishwakarma  
 Vijayshankar A. Vishwakarma  
 Shivshankar A. Vishwakarma  
 Jayshankar A. Vishwakarma  
 Place: Mumbai 11/12/2024

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचे न्यायालय  
 प्रशासकीय इमारत, १० वा मजला, चेतना कॉलेज समोर मुंबई - ४०००५१ दूरध्वनी क्र. / फॅक्स : २६४२९८७४ Email ID: dslrmsd@yahoo.com  
 जाहीर नोटीस  
 क्रमांक न.भू.सं.७/अपील एअर ००३००/२०२३/२०२४ /३३४४  
 वाद्रे (पु) दिनांक :- ०४/१२/२०२४  
 (महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये)  
**नोटीस प्रति,**  
 लक्ष्मीदार को. होसिंग सोसायटी लिमि  
 रा- सिटीएस नं. ६७८ प्लॉट नं. ८६  
 पराजपे वी, विक्रम रोड नं. ३  
 विलेपार्ले (पूर्व) मुंबई ४०००५७  
**अपीलदार**  
 विरुध्द  
 १) नगर भूमापन अधिकारी, विलेपार्ले  
 २) श्री रामलाला हूलजीभाई पांचाळ  
 रा-जलाराम बाग वाडी, १ फणसवाडी,  
 कालबादेवी वाडी, मुंबई ४०००११  
 ३) जमनादास चुनीलाल शहा  
 रा- १०६, वल्लभभाई पटेल रोड,  
 गिरावा, मुंबई ४००००४  
 विषय - नगर भूमापन विलेपार्ले (पु), तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा येथील न.भू.क्र. ६७८ या मिळकती बाबत महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये अपील संदर्भ - आपला दिनांक २३/०९/२०२३ रोजीचा अपील अर्ज  
**सही**  
 (कृपयात कगसे)  
 जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख  
 मुंबई उपनगर जिल्हा

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
**District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority**  
 under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963  
 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602  
 E-mail- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486  
 No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/25768/2024 Date :- 04/12/2024  
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963  
**Application No. 809 of 2024.**  
**Applicant :- Shreedhar Co-Operative Housing Society Ltd.**  
 Add : Moulana Azad Road, Opp. Axis Bank, Dombivali (E), Tal. Kalyan, Dist. Thane-421201  
**Versus**  
**Opponents :- 1. M/s. Kedar Enterprises (Partnership Firm) Through Partners, 2. Shri. Shankar Dattatray Joshi, 3. Shri. Atul Dhirajlal Doshi, 4. Shri. Gajanan Shreedhar Bhagat, 5. Shri. Govind Shreedhar Bhagat, 6. Shri. Arun (Vasudev) Shreedhar Bhagat No. 4 to 6- Late Shreedhar Krushna Bhagat's legal heirs**  
 Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 16/12/2024 at 1.30 p.m.  
**Description of the Property - Mauje Navagaon Tal. Kalyan, Dist. Thane**  

| Survey No.  | Hissa No. | CTS No.      | Area                              |
|---|-----------|--------------|-----------------------------------|
| Old Survey No. 328 (Digital 7/12 Survey No. 147A) | 18 (Part) | 5886<br>5887 | 348.20 Sq. Mtr.<br>17.40 Sq. Mtr. |
| Total   |           |              | 365.60 Sq. Mtr.                   |

  
**Sd/-**  
 (Dr. Kishor Mande)  
 District Deputy Registrar,  
 Co.Operative Societies, Thane &  
 Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
**District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority**  
 under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963  
 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602  
 E-mail- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486  
 No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/25452/2024 Date :- 18/11/2024  
 Application under Section 10 Sub Section (I) of The Mofa Act. 1963  
**Application No. 72 of 2024.**  
**Chief Promoter Shri. Ghayur Abbas**  
**Applicant :- (Prop) "Baitul Abbas A & B Wing Hyderi" Co-Operative Housing Society Ltd.**  
 Add : Mouje Bhayander, Near Narendra Park, Naya Nagar, Mira Road (E), Tal. & Dist. Thane  
**Versus**  
**Opponents :- M/s. Hyderi Co-Operative Housing Society Ltd. & Other**  
 Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 16/12/2024 at 12.00 p.m.  
**Description of the Property - Mauje Bhayander, Tal. & Dist. Thane**  

| Old Survey No. | New Survey No. | Hissa No. | Area |
|----------------|----------------|-----------|------|
| 502            | 80             | 2 (P)     |      |

  
**Sd/-**  
 (Dr. Kishor Mande)  
 District Deputy Registrar,  
 Co.Operative Societies, Thane &  
 Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
**District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority**  
 under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963  
 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602  
 E-mail- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486  
 No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/25534/2024 Date :- 25/11/2024  
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963  
**Application No. 724 of 2024.**  
**Applicant :- Prathamdeep Co-Operative Housing Society Ltd.**  
 Add : Prathamdeep CHS Ltd., Plot No. 98, Near Ganesh Nagar Society, Nandivali Road, Dombivali (E). Tal. Kalyan, Dist. Thane  
**Versus**  
**Opponents :- 1) M/s. Nirmal Corporation, 2) M/s. Space Developers, A Partnership Firm, through Partner Shri. Virat G. Patel**  
 Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 17/12/2024 at 12.00 p.m.  
**Description of the Property - Mauje Gajbandhan Patharil, Tal. Kalyan, Dist. Thane**  

| Survey No. | CTS No. | Plot No. | Area            |
|------------|---------|----------|-----------------|
| 82/35      | 2367    | -        | 419.20 Sq. Mtr. |

  
**Sd/-**  
 (Dr. Kishor Mande)  
 District Deputy Registrar,  
 Co.Operative Societies, Thane &  
 Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
**District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority**  
 under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963  
 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602  
 E-mail- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486  
 No.DDR/TNA/ Corrigendum/Notice/25590/2024 Date :- 27/11/2024  
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963  
**Notice for Corrigendum**  
**Application No. 772 of 2013.**  
**Applicant :- Sunetra Co-Operative Housing Society Ltd.**  
 Add : Pandi Dindayal Road, Anand Nagar, Dombivali (W), Tal. Kalyan, Dist. Thane-421202  
**Versus**  
**Opponents :- 1) M/s. Sujata Construction Shri. Shankar Bhojaraj Bhoir, 2) Smt. Kamla Sukumar Ghosh**  
 Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 16/12/2024 at 1.00 p.m.  
**Description of the Property - Mauje New Dombivali, Tal. Kalyan, Dist. Thane**  

| Survey No./CTS No. | Hissa No. | Area            |
|--------------------|-----------|-----------------|
| 63                 | 5 (P)     | 551.83 Sq. Mtr. |

  
**Sd/-**  
 (Dr. Kishor Mande)  
 District Deputy Registrar,  
 Co.Operative Societies, Thane &  
 Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

**NOTICE INVITING RE-DEVELOPMENT PROPOSAL**  
**GIRIDHAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, (DAYAL APARTMENT-1 & 2), GANDHAR NAGAR-KHADAKPADA SITUATED AT VILLAGE-GANHDARE, TAL-KALYAN, DIST-THANE** is inviting proposals for redevelopment. The said society is located at Survey No. 29/13 & 29/14 Plot No. 40 & 41, admeasuring 650 sq.mtrs. Village-Gandhare, Tal-Kalyan, District-Thane.  
 The society is inviting redevelopment proposals from reputed and experienced Developers to Redevelop the said Society. Applications for redevelopment shall be open from 13/12/2024 to 20/12/2024. Developers/ Builders interested shall submit their proposals/ applications on the below mentioned address during office working hours (11.00 am to 8.00pm) at the address mentioned below. For schedule of demands (of society members) and further information about the said society kindly mail at : dayalchs54@gmail.com Address to submit your physical Copy of Proposal :  
**Sd/-**  
 Nandkumar Naik  
 Secretary  
 Giridhar Co-op. Hsg Soc. Ltd.

**agriwise** **AGRIWISE FINSERV LIMITED**  
 Office At:- 8th Floor, 802, Agriwise Finserv, Sumer Plaza, Marol Maroshi Road, Andheri(East), Mumbai, Maharashtra 400059, CIN: U65999MH1995PLC267097, Web: www.agriwise.com.  
**DEMAND NOTICE**  
 We, Agriwise Finserv Ltd. (formerly known as Star Agri Finance Ltd.) (hereinafter referred to as "the NBFC") having its Registered Office at 601-604, A Wing, Bonaza, Sahar Plaza Near Chakla Metro Station, A K Road, Andheri East, Mumbai - 400059 do hereby give the Notice once again under Section 13(2) of the aforesaid Act in its capacity as Secured Creditor.  
 Whereas the borrowers/guarantors/mortgagors mentioned hereunder had availed the financial assistance from Agriwise Finserv Ltd. We state that despite having availed the financial assistance, the borrowers/guarantors/mortgagors have committed defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as **Non Performing Asset on the dates mentioned hereunder in accordance** with the directives / guidelines issued by Reserve Bank of India, consequent to the Authorised Officer of Agriwise Finserv Ltd. under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notices to borrowers/ co-borrowers/ guarantors/mortgagors on the dates mentioned herein below under section 13 (2) of Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 to pay the amount mentioned in the said notice together with further interest at the contractual rate, costs, charges and incidental expenses etc however the notices were returned un-served and as such they are hereby informed by way of public notice about the same.  

| Name and Address of the Borrower / Director / Mortgagor / Guarantor / Loan Account No. | Date of Demand Notice of NPA | Outstanding Amount as per Demand Notice                                   | Description of the Mortgaged Property/ Secured Assets   |
|--|------------------------------|---|---|
| 1. M/S Leverto Trading Company (Through Its Proprietor Shahnavaz Sabir Khan)           | 22-11-2024<br>04.11.2024     | Rs. 25,27,041/- (Rupees Twenty Five Lakh Twenty Seven Thousand Forty One) | All The Piece And Parcel of Commercial Shop No. 2 On The Ground Floor Area Admeasuring About 300 Sq. Ft., i.e. 27.88 Sq. Mtrs. Built Up In The Society Known As Vipul Co.Operative Housing Society Ltd., Anand Nagar, Vasai Thane Constructed On The Land Bearing Plot No. 41, Admeasuring About 553.16 Sq. Yards i.e. 462.50 Sq. Mtrs. And Forming Part of S. No.44 (part) Comprised In The Approved Layout Sub-Division Plan In Respect of Land Bearing S. No. 44 ( Part) Admeasuring 1.10 Gunthas And Survey No. 44(g) Adm. 5 Acres And 44 Gunthas And S. No. 46(P) Adm. 7 Acrea And 29 Gunthas Situate Lying And Being At The Revenue Village- Navghar Within The Limits of Navghar Grampanchayat Samitee Vasai And Zilla Parishad Thane, Within The Limit of Sub-Registration District Vasai And |
| 2. Shahnavaz Sabir Khan S/o Sabir Khan   |                              | As on 18.11.2024  | Bounded As: East: 25' Wide Road, South: 30' Wide Road, West: Plot No. 40, Plot No. 20   |
| 3. Sabir Basir Khan S/o Basir Matru Khan   |                              |   |   |
| 4. Nida Sabir Khan D/o Sabir Basir Khan  |                              |   |   |
| <b>Loan A/c No. : LSSECVR0004576 (5727)</b>  |                              |   |   |

  
 Under the circumstances as aforesaid, the Notice is hereby given once again to the Borrower s/ Guarantors / Mortgagors / Property holders to pay the NBFC within 60 days from the date of publication of this notice the amount indicated here in above together with further interest at contractual rates on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred from Borrowers / Guarantor / Mortgagor mentioned here in above till the date of payment. If the Borrowers / Guarantors / Mortgagors fail to make payment to the NBFC as aforesaid, then the NBFC shall proceed against the above mentioned secured Assets under section 13 (4) of the Act and applicable Rules entirely at the risks of the Borrower s/ Guarantors / Mortgagors as to the costs and consequences. The Borrowers / Guarantors / Mortgagors are prohibited Under Section 13 (13) of the SARFAESI Act, 2002 to transfer the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the NBFC.  
 Date : 13.12.2024  
 Place : Maharashtra  
 Authorised Officer - Agriwise Finserv Ltd.  
 Formerly Known as Star Agri Finance Limited

**AJEL LIMITED**  
 Regd. Office: 106, Link Plaza Commercial Complex, New Link Road, Oshiwara, Jogeshwari (West), Mumbai-400102

**RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31/03/2024**  
 (Rs. In Lakh except EPS)

| Sr. No. | Particulars   | STANDALONE                         |                                    |                                 | CONSOLIDATED                       |                                    |                                 |
|---------|---|------------------------------------|------------------------------------|---------------------------------|------------------------------------|------------------------------------|---------------------------------|
|         |   | Quarter Ended 31.03.2024 (Audited) | Quarter Ended 31.03.2023 (Audited) | Year Ended 31.03.2024 (Audited) | Quarter Ended 31.03.2024 (Audited) | Quarter Ended 31.03.2023 (Audited) | Year Ended 31.03.2024 (Audited) |
| 1.      | Total income from operations  | 117.02                             | 108.04                             | 480.74                          | 344.47                             | 353.05                             | 1,381.42                        |
| 2.      | Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)   | (9.21)                             | (27.99)                            | (181.72)                        | (26.63)                            | (17.31)                            | (184.05)                        |
| 3.      | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)  | (9.21)                             | 12.24                              | (181.72)                        | (26.63)                            | (5.84)                             | (184.05)                        |
| 4.      | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   | (10.50)                            | (13.92)                            | (183.01)                        | (27.92)                            | 78.88                              | (185.34)                        |
| 5.      | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 4.11                               | 32.94                              | (168.40)                        | (13.31)                            | 97.90                              | (170.73)                        |
| 6.      | Paid-Up Equity Share Capital (Face Value of the Share is Rs.10/- each)  | 1,165.00                           | 1,165.00                           | 1,165.00                        | 1,165.00                           | 1,165.00                           | 1,165.00                        |
| 7.      | Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year)  | -                                  | -                                  | -                               | -                                  | -                                  | -                               |
| 8.      | Earnings Per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)  | Basic : 0.04<br>Diluted : 0.04     | 0.28<br>0.28                       | (1.45)<br>(1.45)                | (0.11)<br>(0.11)                   | 0.84<br>0.84                       | (1.47)<br>(1.47)                |

**RESULTS FOR THE QUARTER ENDED 30/06/2024**  
 (Rs. In Lakh except EPS)

| Sr. No. | Particulars   | STANDALONE                           |                                      |                                 | CONSOLIDATED                         |                                      |                                 |
|---------|---|--------------------------------------|--------------------------------------|---------------------------------|--------------------------------------|--------------------------------------|---------------------------------|
|         |   | Quarter Ended 30.06.2024 (Unaudited) | Quarter Ended 30.06.2023 (Unaudited) | Year Ended 31.03.2024 (Audited) | Quarter Ended 30.06.2024 (Unaudited) | Quarter Ended 30.06.2023 (Unaudited) | Year Ended 31.03.2024 (Audited) |
| 1.      | Total income from operations  | 97.14                                | 116.93                               | 480.74                          | 295.93                               | 340.45                               | 1,381.42                        |
| 2.      | Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)   | (59.60)                              | (8.51)                               | (181.72)                        | (55.58)                              | (3.27)                               | (184.05)                        |
| 3.      | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)  | (59.60)                              | (8.51)                               | (181.72)                        | (55.58)                              | (3.27)                               | (184.05)                        |
| 4.      | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   | (59.60)                              | (8.51)                               | (183.01)                        | (55.58)                              | (3.27)                               | (185.34)                        |
| 5.      | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (59.60)                              | (36.28)                              | (168.40)                        | (55.58)                              | (31.04)                              | (170.73)                        |
| 6.      | Paid-Up Equity Share Capital (Face Value of the Share is Rs.10/- each)  | 1,165.00                             | 1,165.00                             | 1,165.00                        | 1,165.00                             | 1,165.00                             | 1,165.00                        |
| 7.      | Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year)  | -                                    | -                                    | -                               | -                                    | -                                    | -                               |
| 8.      | Earnings Per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)  | Basic : (0.51)<br>Diluted : (0.51)   | (0.31)<br>(0.31)                     | (1.45)<br>(1.45)                | (0.48)<br>(0.48)                     | (0.27)<br>(0.27)                     | (1.47)<br>(1.47)                |

Note :  
 1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors held on 11/12/2024.  
 2) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com and on the company's website www.ajel.in/investor-relations/financial-results.  
 3) The figures of the previous period/year have been regrouped wherever considered necessary.  
 By Order of the Board  
 For **AJEL LIMITED**  
 Sd/-  
 Srinivasa Reddy Arikatla  
 Managing Director  
 Place : Hyderabad  
 Dated : 11.12.2024

**PUBLIC NOTICE**  
 Notice is hereby given that MADHA HUSEIN MANDHA, of 22/24 KANCHWALA BUILDING 2ND FLOOR, ROOM NO 12, NIZAM STREET, GHOGARI MOHALLA, BHINDI BAZAR, MUMBAI - 400003 (Maharashtra -India) is applying to the Secretary to the Government of India in the Ministry of Home Affairs for naturalisation, and that any person who knows any reason why naturalisation should not be granted should send a written signed statement of the facts to the said secretary.

**PUBLIC NOTICE**  
 NOTICE is hereby given to the public at large that I am investigating the title of a property for the purpose of redevelopment on behalf of my client, Mr. Ajit Pralhad Tayade. The said property is currently in the possession of 1. Ajit Pralhad Tayade, 2. Sangeeta Pralhad Tayade, 3. Sangeet Atul Tayade, 4. Akshay Atul Tayade and 5. Apurva Atul Tayade and the property is located at Plot No- 21, Chidanand Nagar Co-Operative Housing Society Ltd., Village- Chole, Taluka- Kalyan, Dist- Thane, Pincode: 421202 as more particularly described in the Schedule of the Property hereunder.  
 Therefore any person(s), entity created under any law, having any claim in respect of the property referred in the schedule hereunder or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, beneficial interest under any trust, lease, tenancy, sub tenancy, lien, license, hypothecation, transfer of title, right of prescription, right of pre-emption under any agreement, disposition under any decree, order or an award or otherwise claiming, are hereby requested to make the same known in writing with supporting documents to the undersigned at the office located at A-208, 2nd floor, OM SUMIT CHS Ltd., Dr. Babasaheb Ambedkar Road, Ganesh Gully, Lalbaug, Parel Mumbai- 400012, within a period of 14 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no such said claims and/or the said claims, if any, have been waived off and/or abandoned.  
**SCHEDULE OF THE PROPERTY**  
 (Description of Property)  
 Plot No- 21, Chidanand Nagar Co-Operative Housing Society Ltd., Village- Chole, Taluka- Kalyan, Dist- Thane, Pincode: 421202. PLOT bearing CTS No -1737, Village - Chole, Taluka - Kalyan, District - Thane, area admeasuring about 252.88 Sq. Meter, along with Sunflow Constructed Thereon assessed by Kalyan Dombivli Municipal Corporation at Ward No - H, for tax as Municipal House No-H05003542700.  
 Date: 13/12/2024  
 Sd/-  
 Siddhant M. Dalvi  
 Advocate  
 Add: A-208, 2nd Floor, Om Sumit CHS Ltd., Dr. Babasaheb Ambedkar Road, Ganesh Gully, Lalbaug, Parel, Mumbai-400012



